

महाराष्ट्र शासन

शासन पत्र क्रमांक: अकंपा-१०१५/प्र. क्र.१६/२०१५/१४ अ,
सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय,
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मुंबई- ४०००३२, दूरध्वनी क्र.-०२२-२२७९४१७२,
ईमेल - 14a.gad@gmail.com
दिनांक : २५ जानेवारी, २०१६

प्रति,

नियुक्ती प्राधिकारी,
बृहन्मुंबईतील राज्य शासनाची सर्व शासकीय कार्यालये,
मुंबई.

विषय - अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी उमेदवाराचे नाव या विभागाच्या सामाईक
प्रतिक्षायादीत समावेशासाठी पाठविताना आवश्यक सूचना.

महोदय,

राज्य शासन सेवेतील अनुकंपा तत्वावर नियुक्ती योजनेच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार अनुकंपा प्रकरणे ज्या विभागात/कार्यालयात होतील त्या विभाग/कार्यालयातील नियुक्ती प्राधिकार्यांना कडून, त्यांच्या स्तरावर संबंधित प्रस्तावाची सा.प्र.वि. शासन निर्णय क्रमांक: अकंपा-१०९३ / २३३५/प्र.क्र.९०/९३/आठ, दि. २६.१०.१९९४ आणि त्यानंतर अनुकंपा तत्वावरील नियुक्ती संदर्भात आतापर्यंत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदी व नियम/निकष यांच्या आधारे आवश्यक ती छाननी करून सदर उमेदवार विहित केलेल्या नियम/निकषांची पूर्तता करीत असल्यास पात्र उमेदवारांची नावे प्रथमतः त्या कार्यालयाच्या प्रतिक्षासूचीत करून उमेदवारांचे नाव संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांच्या सामाईक प्रतिक्षायादीत समावेशासाठी विहित नमून्यात पाठविण्यात येतात. तर मंत्रालय व बृहन्मुंबईतील इतर शासकीय कार्यालयातील लिपिक-टंकलेखक या गट क वर्गातील पदावर अनुकंपा तत्वावरील सेवाभरतीकरीता पात्र उमेदवारांची सामाईक प्रतिक्षायादी या विभागाकडे ठेवण्यात येते. प्रस्तुत सामाईक यादीत सामावेश करण्यासाठी बृहन्मुंबईतील शासकीय कार्यालयाकडून सदर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांची नावे कळविली जातात.

२. या विभागाच्या सामाईक प्रतिक्षायादीत समावेशासाठी बृहन्मुंबईतील कार्यालयांकडून उमेदवारांची नावे या विभागास पाठविताना असे आढळून आलेले की, अनुकंपा नियुक्ती प्रस्ताव व सदर नियुक्ती देण्याची कार्यपद्धती यासंदर्भातील शासन निर्णय, परिपत्रकातील तरतुदी/नियम न तपासता उमेदवारांची कागदपत्रे सरसकट विभागास पाठविली जातात, उमेदवारांच्या माहितीचे विवरणपत्रही

अपूर्ण असते, अनुकंपा नियुक्तीसंदर्भातील शासन निर्णयातील नियम/ तरतुदी न तपासल्यामुळे कार्यालयांकडून अपात्र उमेदवारांचे नावही सामाईक प्रतीक्षायादीत समावेशासाठी पाठविले जाते. सदर बाबी आक्षेपार्ह असून याबाबत संबंधित कार्यालयांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात वेळेचाही अपव्यय होत आहे. तरी यादृष्टिने या विभागास उमेदवाराचे नाव पाठविण्यासंदर्भात बृहन्मुंबईतील विविध शासकीय कार्यालयांच्या नियुक्ती प्राधिकाऱ्यांना/कार्यालय प्रमुखांच्या माहितीसाठी पुढील बाबी स्पष्ट करण्यात येत असून त्या अनुषंगाने आवश्यक सूचना देण्यात येत आहेत.

१) या विभागाकडे बृहन्मुंबईतील ज्या कार्यालयांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यक्षेत्रातील लिपिक-टंकलेखकांची सेवाभरती करण्यात येते अशा केवळ मुंबई स्थित कार्यालयांत दिवंगत झालेल्या क व ड वर्गीय कर्मचाऱ्यांच्या वारसांमधून अनुकंपा तत्वावर लिपिक-टंकलेखक या गट क मधील पदावर नियुक्तीसाठी संबंधित कार्यालयांकडून कळविण्यात येणाऱ्या उमेदवारांची सामाईक प्रतीक्षासूची ठेवण्यात येते तर याचसंदर्भात अन्य जिल्ह्यातील उमेदवारांची सामाईक प्रतीक्षासूची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेवण्यात येतात. प्रस्तुत कार्यपद्धती या विभागाच्या शासन परिपत्रक क्र. अकंपा-१०९३/२३३५/प्र.क्र.९०/९३/आठ, दिनांक १२ मार्च.१९९७, ७ जून १९९७ व दिनांक ४.१०.१९९७ च्या परिपत्रकान्वये स्पष्ट केलेली आहे. तसेच याबाबत अधिक सविस्तर सूचना या विभागाच्या दि.५.२.२०१० रोजीच्या शासन परिपत्रकात स्पष्ट केलेल्या आहेत.

२) बृहन्मुंबईतील कार्यालयांतील शिपाई या गट ड संवर्गातील पदावर अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांची सामाईक प्रतीक्षासूची जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांच्या कार्यालयात ठेवली जाते.

३) या विभागाकडून उमेदवाराच्या अनुकंपा तत्वावर नियुक्ती प्रस्तावाची कागदपत्रे तपासली जात नाहीत. सदर प्रस्ताव व त्यासंदर्भातील कागदपत्रांची छाननी संबंधित विभाग/कार्यालयाने स्वतः करावयाची असते. सदर जबाबदारी सर्वस्वी संबंधित उमेदवाराचे नाव ज्या मंत्रालयीन विभाग/बृहन्मुंबईतील कार्यालयांकडून सामाईक सूचीत समावेश करण्यासाठी पाठविण्यात आलेले आहे त्या विभाग/कार्यालयाच्या नियुक्ती प्राधिकाऱ्यांची असते. सबब संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी उमेदवाराचा अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचा प्रस्ताव कार्यान्वित करताना सदर नियुक्तीच्या नियम/ निकषानुसार अर्जदाराच्या संबंधित कागदपत्रांची पडताळणी करणे अत्यावश्यक आहे. छाननीच्या स्तरावर अर्जदार/ उमेदवार अपात्र ठरत असल्यास नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावरून उमेदवारास तसे कळवावे.

४) नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी अनुकंपा नियुक्तीसाठी या विभागाकडील सामाईक यादीत पात्र उमेदवाराचे नाव समावेशासाठी पाठविताना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती संदर्भात शासनाने आतापर्यंत वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदी व नियम/निकष यांच्या आधारे आवश्यक ती छाननी त्यांच्या स्तरावर करून जे उमेदवार प्रस्तुत नियुक्तीकरीता विहित केलेले नियम/ निकषांची पूर्तता करीत आहेत केवळ अशाच उमेदवाराच्या नावाचा समावेश प्रथम त्यांच्या विभाग/कार्यालयाच्या संबंधित प्रतीक्षासूचीत करून त्यानुसार योग्य सामाईक प्रतीक्षासूचीत समावेशासाठी पाठवावीत.

५) या विभागाच्या सामाईक प्रतिक्षायादीत समावेश करण्यासाठी उमेदवाराचे नाव पाठवितांना ज्या विहीत विवरणपत्रान्वये उमेदवाराची माहिती पाठविणे अपेक्षित आहे त्या विवरणपत्राचा नमूना या कार्यासनाच्या (१४अ) दि. २६.२.२००८ रोजीच्या शासनपत्रासोबत बृहन्मुंबईतील सर्व विभागप्रमुख /नियुक्ती प्राधिकार्यांच्या अवलोकनासाठी राज्य शासनाच्या संकेतस्थळावर सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय विभागांतर्गत उपलब्ध आहे. कार्यालयाने उमेदवारांच्या अनुकंपा तत्वावर नियुक्तीची कागदपत्रे शासनास न पाठविता केवळ प्रस्तुत विवरणपत्रात उमेदवाराची माहिती या विभागास पाठवावी.

६) या विभागाच्या सामाईक प्रतिक्षासूचीत समावेशासाठी बृहन्मुंबईतील विविध कार्यालयांकडून सातत्याने नावे पाठविण्यात येत असतात. कार्यालयांकडून पाठविण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या नावांची नोंद या विभागाकडून त्वरीत घेतली जाते व संबंधित उमेदवाराच्या नावाचा समावेश त्या दिनांकास सामाईक प्रतिक्षासूचीत केला जातो. उमेदवाराचे नाव प्रतिक्षासूचीत ज्या दिनांकास घेण्यात आलेले आहे त्यानुसार त्याचा प्रतिक्षासूचीतील क्रमांक निश्चित होतो. या विभागाची सामाईक प्रतिक्षासूची राज्य शासनाच्या संकेतस्थळावर सामान्य प्रशासन विभागांतर्गत सर्वांच्या अवलोकनासाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे. प्रस्तुत यादी सतत अद्ययावत केली जाते. कार्यालयाकडून उमेदवाराचे नाव पाठविण्यास विलंब झाल्यास साहजिकच या विभागाच्या सामाईक प्रतिक्षासूचीत उमेदवाराच्या नावाचा समावेश विलंबाने होतो. सदर विलंबांची जबाबदारी सर्वस्वी संबंधित विभाग/कार्यालयांच्या नियुक्ती प्राधिकार्यांची आहे. कार्यालयाकडून विलंबाने पाठविण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या नावाच्या समावेशामुळे या विभागाच्या सामाईक प्रतिक्षासूचीतील क्रमांक बदलले जाऊ शकतात व सदर बाब स्विकारार्ह नाही. याबाबत विभाग/कार्यालयांकडून उमेदवारांचे नाव त्यांच्या प्रतिक्षासूचीत समावेशानंतर जास्तीत जास्त ५ दिवसांत या विभागाच्या सामाईक प्रतिक्षासूचीत समावेशासाठी पाठविण्यात यावे अशा स्पष्ट सूचना यासंदर्भात देण्यात येत आहेत. यापेक्षा अधिक विलंब झाल्यास संबंधित नियुक्ती प्राधिकार्यांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचे निर्देश देण्यात येतील.

७) या विभागाच्या सामाईक प्रतिक्षासूचीत उमेदवारांचे नावाच्या समावेशानंतर उमेदवारास संबंधित कार्यालयाकडून नियुक्ती दिलेली असल्यास वा वयोमर्यादा किंवा इतर काही कारणास्तव उमेदवाराचे नाव प्रतिक्षासूचीतून वगळले गेले असल्यास त्याबाबत त्वरेने या विभागास अवगत करणे आवश्यक आहे. तसेच प्रतिक्षासूचीत समावेश झालेल्या उमेदवाराने अधिक शैक्षणिक अर्हता व इतर तत्सम टंकलेखन, संगणक अर्हता संपादन केलेली असल्यास त्याबाबत संबंधित कार्यालयाने त्वरेने या विभागास कळविणे आवश्यक आहे जेणेकरून संबंधित बदलाची सामाईक प्रतिक्षासूचीत नोंद घेऊन सूची अद्ययावत केली जाईल.

३. बृहन्मुंबईतील कार्यालयातील लिपिक-टंकलेखक पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी या विभागाच्या सामाईक प्रतिक्षासूचीत उमेदवाराचे नाव समावेशासाठी पाठवितांना संबंधित विभाग/कार्यालयांच्या नियुक्ती प्राधिकार्यांनी उपरोक्त तरतुदी /सूचना विचारात घेऊनच उमेदवारांची नावे विहित विवरणपत्रात या विभागास पाठवावीत अशा स्पष्ट सूचना देण्यात येत आहेत.

सदर शासन पत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०१२५१६२५०३२७०७ असा आहे. हे पत्र डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

(सु.ह.उमराणीकर)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत- कार्यासन १४-अ सग्रहार्थ. सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई ४०००३२.